

मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेंतर्गत राज्यातील  
पात्र लाभार्थ्यांना वार्षिक ३ गॅस सिलेंडरचे  
पुनर्भरण (Refill) मोफत उपलब्ध करून  
देणेबाबत.

महाराष्ट्र शासन  
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग  
शासन शुध्दीपत्रक क्रमांक:-घर्गस-२०२४/प्र.क्र.५८/नापु-२७  
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,  
मंत्रालय, मुंबई- ४०० ०३२  
दिनांक:- ०४ सप्टेंबर, २०२४.

वाचा:- १. शासन निर्णय समक्रमांक दि.३०.०७.२०२४.  
२. दिनांक ०१.०८.२०२४ रोजीची बैठक.  
३. राज्यस्तरीय समन्वयक, तेल उद्योग, महाराष्ट्र राज्य यांचे पत्र दि.०९.०८.२०२४

**प्रस्तावना:-**

राज्यातील प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या कुटुंबाला वार्षिक ३ गॅस सिलेंडरचे पुनर्भरण (Refill) मोफत उपलब्ध करून देण्याचा निर्णय वाचा क्रमांक १ येथील शासन निर्णयान्वये घेण्यात आला आहे. सदर योजना “मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना” या नावाने राबविण्यात येत आहे. या शासन निर्णयान्वये मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची कार्यपद्धती विहित केली आहे. सदरील योजनेची अंमलबजावणी सुलभरीतीने व्हावी यासाठी दि.०१.०८.२०२४ रोजी प्रधान सचिव, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग यांचे अध्यक्षतेखाली केंद्र शासनाच्या तेल कंपन्यांचे वरीष्ठ अधिकारी तसेच अन्य संबंधितांची बैठक घेण्यात आली. सदर बैठकीत प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांप्रमाणेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांनाही तेल कंपन्यांच्या यंत्रणेद्वारे लाभार्थ्यांचा लाभ (DBT) त्यांच्या बँक खात्यात जमा करणे तांत्रिकदृष्ट्या सोईचे असल्याने सदर पर्यायाबाबत कंपन्यांनी त्यांचे मत द्यावे, अशा सुचना देण्यात आल्या होत्या. त्यानुषंगाने राज्यस्तरीय समन्वयक, तेल उद्योग, महाराष्ट्र राज्य यांनी दि.०९.०८.२०२४ रोजीच्या पत्रान्वये प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांप्रमाणेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांनाही तेल कंपन्यांच्या यंत्रणेद्वारे लाभार्थ्यांचा लाभ (DBT) त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यास हरकत नसल्याचे शासनास कळविले आहे. प्रधानमंत्री उज्ज्वला योजना तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या दोन्ही लाभार्थ्यांना गॅस सिलेंडरच्या सबसिडीची रक्कम तेल कंपन्यांच्या एकाच

यंत्रणेद्वारे हस्तांतरित करणे तांत्रिकदृष्ट्या तसेच प्रशासकीयदृष्ट्या सुलभ होईल. सबब, त्यानुषंगाने मुळ शासन निर्णयात काही सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

**शासन शुध्दीपत्रक:-**

मुख्यमंत्री अन्नपुर्या योजनेसंदर्भातील समक्रमांक दि.३०.०७.२०२४ रोजीच्या शासन निर्णयातील मुद्दे खालीलप्रमाणे वाचण्यात यावेत:-

**मुद्दा क्र. २ (अ) (iii)**

मुळ शासन निर्णयातील तरतुद	सुधारित तरतुद
त्याच धर्तीवर तेल कंपन्यांनी राज्य शासनाकडून द्यावयाची अंदाजे रु.५३०/- प्रति सिलेंडर, इतकी रक्कम ग्राहकांच्या बँक खात्यामध्ये जमा करावी. तेल कंपन्यांकडून राज्य शासनाच्या योजनेचा लाभ दिलेल्या लाभार्थ्यांची यादी कंपन्यांनी त्यांच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करावी. तसेच, लाभार्थ्यांची माहिती दर आठवड्याला शासनास उपलब्ध करून द्यावी.	त्याच धर्तीवर तेल कंपन्यांनी राज्य शासनाकडून प्रति सिलेंडर द्यावयाची अंदाजे रु.५३०/- इतकी रक्कम ग्राहकांच्या बँक खात्यामध्ये जमा करावी. तसेच, लाभार्थ्यांची माहिती दर आठवड्याला शासनास उपलब्ध करून द्यावी.

**मुद्दा क्र. २ (ब) (i)**

मुळ शासन निर्णयातील तरतुद	सुधारित तरतुद
राज्य शासनाच्या मुख्यमंत्री अन्नपुर्या योजनेतर्गत द्यावयाच्या ३ मोफत सिलेंडरचे वितरण तेल कंपन्यांमार्फत करण्यात येईल.	राज्य शासनाच्या मुख्यमंत्री अन्नपुर्या योजनेतर्गत द्यावयाच्या ३ मोफत सिलेंडरचे वितरण भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL), हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) व इंडियन ऑयल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) या केंद्र शासनाच्या तेल कंपन्यांमार्फत करण्यात येईल.

**मुद्दा क्र. २ (ब) (ii)**

मुळ शासन निर्णयातील तरतुद	सुधारित तरतुद
सदर योजनेत ग्राहकास एका महिन्यात एकापेक्षा अधिक सिलेंडरसाठी सबसिडी देण्यात येणार नाही.	सदर योजनेत ग्राहकास एका त्रैमासिकामध्ये एकाच सिलेंडरसाठी सबसिडी अनुज्ञेय असेल.

**मुद्दा क्र. २ (ब) (viii)**

मुळ शासन निर्णयातील तरतुद	सुधारित तरतुद
मुख्यमंत्री अन्नपुरा योजना व मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना या दोन योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये सिलेंडरचा लाभ देताना व्दिरुक्ती होणार नाही, याची दक्षता संबंधित पुरवठा यंत्रणा तसेच तेल कंपन्यांनी घ्यावी.	प्रधानमंत्री उज्ज्वला योजना व मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना या दोन योजनांच्या लाभार्थ्यांमध्ये सिलेंडरचा लाभ देताना व्दिरुक्ती होणार नाही, याची दक्षता संबंधित पुरवठा यंत्रणा तसेच तेल कंपन्यांनी घ्यावी.

**मुद्दा क्र. २ (ब) (ix)**

मुळ शासन निर्णयातील तरतुद	सुधारित तरतुद
नियंत्रक, शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा/जिल्हा पुरवठा अधिकारी/अन्नधान्य वितरण अधिकारी यांनी तेल कंपन्यांकडून प्राप्त जिल्हानिहाय पात्र लाभार्थ्यांच्या माहितीची खातरजमा करून, तसेच त्यास उपरोक्त समितीची मान्यता घेऊन ती लाभार्थ्यांची माहिती वित्तीय सल्लागार व उपसचिव कार्यालय, अनापुवग्रासंवि, ८ वा मजला, गोकुळदास तेजपाल रुग्णालय संकुल इमारत, लो.टि. मार्ग, मुंबई-०१ यांना द्यावी.	नियंत्रक, शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा/जिल्हा पुरवठा अधिकारी/अन्नधान्य वितरण अधिकारी यांनी तेल कंपन्यांकडून प्राप्त जिल्हानिहाय पात्र लाभार्थ्यांच्या माहितीची खातरजमा करून त्यास उपरोक्त समितीची मान्यता घ्यावी. तदनंतर पात्र लाभार्थ्यांना वितरित करावयाची रक्कम निश्चित करून त्यासंदर्भातील जापने वित्तीय सल्लागार व उपसचिव कार्यालय, अनापुवग्रासंवि, ८ वा मजला, गोकुळदास तेजपाल रुग्णालय संकुल इमारत, लो.टि. मार्ग, मुंबई-०१ यांना सादर करावीत.

**मुद्दा क्र. २ (ब) (x)**

मुळ शासन निर्णयातील तरतुद	सुधारित तरतुद
मुख्यमंत्री अन्नपुरा योजनेमध्ये तेल कंपन्यांनी प्रथम ३ सिलेंडरसाठी लाभार्थ्यांकडून गॅस सिलेंडरची संपूर्ण रक्कम वसूल करावी. तदनंतर राज्य शासनाकडून द्यावयाची संपूर्ण रक्कम, म्हणजेच अंदाजे रु.८३०/- प्रति सिलेंडर, इतकी रक्कम वित्तीय सल्लागार व उपसचिव कार्यालय, अनापुवग्रासंवि यांनी ग्राहकांच्या बँक खात्यामध्ये थेट लाभ हस्तांतरणाद्वारे ( Direct Benefit Transfer (DBT)) द्वारे जमा करावी.	मुख्यमंत्री अन्नपुरा योजनेमध्ये तेल कंपन्यांनी प्रथम सिलेंडरसाठी लाभार्थ्यांकडून गॅस सिलेंडरची संपूर्ण रक्कम ग्राहकांकडून घ्यावी. तदनंतर राज्य शासनाकडून द्यावयाची अंदाजे रु. ८३०/- प्रति सिलेंडर, इतकी रक्कम तेल कंपन्यांनी ग्राहकांच्या बँक खात्यामध्ये थेट लाभ हस्तांतरणाद्वारे (Direct Benefit Transfer (DBT)) जमा करावी.

मुद्दा क्र. २ (ब) (xii)

मुळ शासन निर्णयातील तरतुद	सुधारित तरतुद
महा-आयटी (Maha-IT) यांचे मार्फत क्षेत्रीय स्तरावर व वित्तीय सल्लागार तथा उपसचिव, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, मुंबई कार्यालयास स्वतंत्र Login उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच आवश्यकतेनुसार तांत्रिक सहकार्य महा-आयटी (Maha-IT) यांनी उपलब्ध करून द्यावे. सर्व संबंधित क्षेत्रीय कार्यालयांनी Direct Benefit Transfer (DBT) करावयाच्या लाभार्थ्यांची यादी, विभागाने निश्चित केलेल्या तपशीलानुसार पडताळणी करून Login मध्ये प्रदानाकरीता वित्तीय सल्लागार तथा उपसचिव, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, मुंबई कार्यालयास सादर करावी. लाभार्थ्यांची द्विरुक्ती होणार नाही याबाबत संबंधित क्षेत्रीय कार्यालयांनी योग्य ती दक्षता घ्यावी. क्षेत्रीय कार्यालयांकडून प्राप्त तपशीलानुसार Direct Benefit Transfer (DBT) करावयाची कार्यवाही वित्तीय सल्लागार तथा उपसचिव, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, मुंबई कार्यालयाने करावी.	सर्व संबंधित क्षेत्रीय कार्यालयांनी Direct Benefit Transfer (DBT) करावयाच्या लाभार्थ्यांची यादी, विभागाने निश्चित केलेल्या तपशीलानुसार सदर यादीची पडताळणी करून प्रदानाकरीता जापनासह वित्तीय सल्लागार तथा उपसचिव, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, मुंबई कार्यालयास सादर करावी. लाभार्थ्यांची द्विरुक्ती होणार नाही याबाबत संबंधित क्षेत्रीय कार्यालयांनी योग्य ती दक्षता घ्यावी. क्षेत्रीय कार्यालयांकडून प्राप्त तपशीलानुसार कंपन्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा करावयाची कार्यवाही वित्तीय सल्लागार तथा उपसचिव, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, मुंबई कार्यालयाने करावी.

मुळ शासन निर्णय दि.३०.०७.२०२४ मधील अन्य अटी व शर्ती कायम राहतील.

सदर शासन शुध्दीपत्रक महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेतांक २०२४०९०४१८०९५७१७०६ असा आहे. हे शुध्दीपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे आदेशानुसार व नावाने,

( तातोबा कोळेकर )

सह सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत:-

१. मा.विरोधी पक्षनेते (विधानसभा / विधान परिषद), महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई.
२. सर्व सन्माननीय विधानसभा / विधान परिषद सदस्य,

३. मा. मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई,
४. मा.उपमुख्यमंत्री (गृह) यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई,
५. मा.उपमुख्यमंत्री (नियोजन व वित्त) यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई,
६. मा.मुख्य सचिव यांचे उप सचिव, मंत्रालय, मुंबई,
७. मा.मंत्री, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण यांचे खाजगी सचिव,
८. सर्व विभागीय आयुक्त,
९. सर्व जिल्हाधिकारी (मुंबई शहर व उपनगर वगळून),
- १०.नियंत्रक शिधावाटप व संचालक, नागरी पुरवठा मुंबई,
- ११.नियंत्रक, वैधमापनशास्त्र, मुंबई,
- १२.वित्तीय सल्लागार व उपसचिव, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, मुंबई,
- १३.महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र -१/२, मुंबई/नागपूर,
- १४.महालेखापाल (लेखा परीक्षा), महाराष्ट्र -१/२, मुंबई/नागपूर,
- १५.राज्यस्तरीय समन्वयक, तेल उद्योग, महाराष्ट्र राज्य, मुंबई
- १६.सर्व उप आयुक्त (पुरवठा) ,
१७. सर्व जिल्हा पुरवठा अधिकारी,
१८. सर्व अन्न धान्य वितरण अधिकारी,
१९. निवडनस्ती (कार्यासन नापु-२७).